

इयत्ता १० वी व १२ वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना....

महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्र. शाआशा-२००३/प्र.क्र.१०१/का.१३
आदिवासी विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १४ ऑगस्ट, २००३.

वाचा :-१) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक : शाआशा-२००३ /प्र.क्र.१७७७/ का.६(३),दिनांक २० जून,२००३.

२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी/पूरक मागण्या/प्र.क्र.४२/का.७, दिनांक ८ ऑगस्ट, २००३.

प्रस्तावना :- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणा-या आदिवासी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील इ. १० वी व १२ वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांसाठी बक्षिसपर योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी समाजातील आदिवासी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील इ. १० वी व १२ वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांसाठी बक्षिसपर योजना सन २००३-०४ पासून सुरु करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

२. ही बाब विधानमंडळाच्या निर्देशनास आणण्यासाठी व विधी मंडळाच्या मान्यतेसाठी रु.२६,६०,०००/- एवढ्या रकमेची पुरवणी मागणी विधी मंडळाच्या सन २००३ च्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती. सदर पुरवणी मागणीस विधीमंडळाची मान्यता होऊन विधीमंडळाने महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनीनियोजन अधिनियम-२००३ (सन-२००३ चा महाराष्ट्र अधिनियम सन -२००३ चा अधिनियम क्र.२०) पारीत केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावनेतील क्र. २ वरील दि. ८ ऑगस्ट,२००३ च्या शासन निर्णयान्वये खर्चासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. सदर निधी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेला आहे.

३. आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील इ. १० व १२ वी मध्ये शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत प्राविण्यासह गुण मिळवून राज्यात प्रथम येणा-या ३ मुले व ३ मुली तसेच राज्यातील ८ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये प्रत्येक

विभागीय शिक्षण मंडळात प्रथम तीन येणा-या मुलांना तसेच तीन मुलींना प्रोत्साहनपर बक्षिस देण्याचे व दरमहा रु. १०००/- प्राविण्य अनुदान देण्यात येईल.

४. राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांमधील ८ विभागीय शिक्षण मंडळांमधून राज्यात माध्यमिक शालांत परीक्षेत पहिले ३ मुले व ३ मुली तसेच उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झालेले पहिले ३ मुले व ३ मुली याप्रमाणे १२ विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे बक्षिस देण्यात येईल. प्रथम क्रमांक रु. ३५,०००/-, द्वितीय क्रमांक रु. २५,०००/-, तृतीय क्रमांक रु १५,०००/- याप्रमाणे १२ विद्यार्थ्यांसाठी रु. ३,००,०००/- खर्च अपेक्षित आहे. तसेच प्राविण्य अनुदान दरमहा प्रती विद्यार्थी रु. १,०००/- याप्रमाणे (१० विद्यार्थ्यांसाठी) रु. १,२०,०००/- असा राज्य पातळीवर रु. ४,२०,०००/- खर्चास मंजूरी देण्यात आहे.

विभागीय शिक्षण मंडळामधून प्रथम येणारे ३ मुले व ३ मुली (माध्यमिक व उच्च माध्यमिक) याप्रमाणे ६ विद्यार्थी असे ४२ मुले व ४२ मुली असे एकूण ८४ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस रु. २५,०००/-, द्वितीय क्र. रु. १५,०००/- व तृतीय क्र. रु. १०,०००/- याप्रमाणे बक्षिसासाठी रु. १४,००,०००/- ,खर्च अपेक्षित आहे. तसेच प्राविण्य अनुदान प्रति विद्यार्थी प्रतीमाह रु. १,०००/- याप्रमाणे (१० महिन्यांसाठी) ८४ विद्यार्थ्यांसाठी रु. ८,४०,०००/- असा एकूण रु. २६,६०,०००/- इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आहे. ही योजना आयुक्त, आदिवासी विकास यांचे स्तरावर राबविण्यात येईल.

५. हा खर्च मुख्यलेखाशिर्ष मागणी क्रमांक टी-४ २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गियांचे कल्याण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण २७७ - शिक्षण (१२) १० वी व १२ वी मधील शालांत परीक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना (१२)(०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२२५-३४१-१) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

६. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.५४५/०३/व्यय-१४, दिनांक २४.६.२००३ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(चि.नि.सुर्यवंशी)

अवर सचिव